



ATLANTAA LIMITED

(Formerly Known as Atlanta Limited)

An ISO 9001:2015 Company

501, Supreme Chambers, Off Veera Desai Road,
Andheri (West), Mumbai - 400 053.

Phone : +91-22-69891144 (10 Lines)

E-mail : mail@atlantaalimited.com Website : www.atlantaalimited.com

CIN : L64200MH1984PLC031852

March 26, 2025.

To,
Corporate Service Department
**The Bombay Stock Exchange
limited**
P. J. Towers, 1st Floor,
Dalal Street,
Mumbai 400 001
Scrip Code: 532759

To,
Corporate Service Department
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E)
Mumbai - 400 051.
Trading Symbol: ATLANTAA

Sub: Advertisement pertaining to Transfer of unclaimed dividend amount to IEPF.

Dear Sir/Madam,

This is to inform that the Company has published advertisement pertaining to transfer of unclaimed dividend amount to IEPF account. Please find enclosed copies of newspaper results published in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on 26th March 2025. You are requested to take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully,

FOR ATLANTAA LIMITED

MR. PRATHMESH GAONKAR
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER



Encl.: As above

Bank of Baroda ALIBAG BRANCH: 301, Krishna Mahal, Near Mahesh Talkies, Opp. Big Splash Hotel, Chendhara, Alibag-402201, Maharashtra, India

POSSESSION NOTICE (For immovable property only) [Rule 8 (1)] Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 09.12.2024 calling upon the borrower Mr. Ajiz Abdul Kader Mukadam to repay the amount mentioned in the notice being Rs. 830983.92 (Rupees Eight Lakhs Thirty Thousand Nine Hundred Eighty Three And Ninety Two Paise Only) as on 09.12.2024 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 20th day of March 2025.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs. 830983.92/- (Rupees Eight Lakhs Thirty Thousand Nine Hundred Eighty Three And Ninety Two Paise Only) as on 09.12.2024 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property All that part and parcel of the property consisting of residential property House situated at Flat no D-9, 2nd floor building no 4 Prabhakarankar CHS Ltd PNP nagar Survey No 110-Ahissa No 2A11+2A2+2A13 plot no 5 & 6 chendhara Alibag raigad Pincode 402201 Maharashtra. Admeasuring Built up area 569 Sq. Ft. Boundaries: East: Alibag Revas Road, West: land of open Space, South: 1.5M W Daran and plot No 4, North: plot No 7

Date : 20.03.2025 Sd/- Authorized officer Bank Of Baroda Place : Alibaug

POSSESSION NOTICE (for immovable property) Whereas, The undersigned being the Authorized Officer of SAMMAAN CAPITAL LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 28.10.2021 calling upon the Borrower(s) KOSHI JOSE ABRAHAM AND LICY JOSE ABRAHAM to repay the amount mentioned in the Notice being Rs. 39,43,162.92 (Rupees Thirty Nine Lakhs Forty Three Thousand One Hundred Sixty Two and Paise Ninety Two Only) against Loan Account No. HHLVRA00298560 as on 21.10.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 20.03.2025.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SAMMAAN CAPITAL LIMITED (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) for an amount of Rs. 39,43,162.92 (Rupees Thirty Nine Lakhs Forty Three Thousand One Hundred Sixty Two and Paise Ninety Two Only) as on 21.10.2021 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO 702, 7TH FLOOR, D WING, VINAY UNIQUE GARDENS, BLDG NO 11, HDIL LAYOUT, SEC NO 2, BLDG. NO 11 & 12, CHIKHAL DONGARE ROAD, VILLAGE DONGARE, VIRAR WEST, THANE, MAHARASHTRA - 401303.

Date : 20.03.2025 Sd/- Authorized Officer SAMMAAN CAPITAL LIMITED (FORMERLY KNOWN AS INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) Place : THANE

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER PLANNING AND INVESTIGATION DIVISION ROAD CONSTRUCTION DEPARTMENT (RCD), RANCHI Nirupan Bhawan, 3rd Floor, Room No. 401, 56-Set, Doranda, Ranchi-834002 e-Procurement (Short Tender Notice)

Letter of Invitation (LOI) No.-22/2024-25 (1st Call) e-Tender Ref No.-RCD/PID/RANCHI/22/2024-25 Date:-24.03.2025

Table with 2 columns: Name of Work, Period of Completion of Work, Cost of Tender documents & Earnest Money Deposit

4 Mode of Bid Submission e-tendering (https://jarkhandtenders.gov.in/) 5 Date/Time of Publication of Tender on Website 27.03.2025, 10:30 AM

6 Online Last Date/Time of Bid Submission 09.04.2025, 17:00 PM 7 Date and Time of Bid opening 11.04.2025, 17:30 PM

8 Bid validity 120 days 9 Designation and Contact no. of Tender inviting Officer Executive Engineer, Planning and Investigation Division, RCD, Ranchi, Mob No.-9471650883

Note:- Only e-Tender shall be accepted. Further details can be seen on e-procurement portal (https://jarkhandtenders.gov.in/).

Executive Engineer, Planning & Investigation Division, Road Construction Department, Ranchi PR 349171 Road (24-25)_D

CORRIGENDUM HDFC BANK LIMITED Branch: HDFC Spenta - RPM Dept, 2nd Floor, Next to HDFC Bank House, Mathuradas Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Panel West, Mumbai - 400 013. Tel: 022-66113020

PUBLICATION OF AUCTION NOTICE This is with the reference to the Publication of Auction Notice published in the newspaper namely 'FREE PRESS JOURNAL' (English) and 'NAVSHAKTI' (Marathi) - Mumbai Edition on 24-Mar-25.

With reference to the above-mentioned publication the case mentioned at Serial Number 7 of DR LAKHODE PALLAVI GAURAV the borrower being the changes are as under.

The name of the borrower/s at serial number 7 should be read as DR LAKHODE PALLAVI GAURAV [Borrower] & DR LAKHODE GAURAV MAHADEV [Co-Borrower].

Date: 26-Mar-2025 Sd/- Authorized Officer for HDFC Bank Limited Place: Mumbai

ATLANTAA LIMITED Corporate Identity No. (CIN): L64200MH1984PLC031852 Regd. Office: 501, Supreme Chambers, Off Veera Desai Road, Mumbai 400053 Tel: +91-022-69891144

NOTICE TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND ("IEPF")

Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 including any statutory modifications or amendments for the time being in force ("the Rules") the Final Dividend for the Financial Year 2016-2017, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF.

In compliance with the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid rules.

In this connection, please note the following: a) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The Original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.

b) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the share(s) liable to transfer to the IEPF.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company. The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be transferred to IEPF.

In case the shareholders have any queries on the subject matter or for further information, they may contact the Company's Registrar and Transfer Agents, viz. KFin Technologies Limited Unit: Atlantaa Limited Selenium Tower B, Plot no. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad- 500 032 Toll Free 1800-3094-001 Email: einward.ris@kfin.tech.com

Place : Mumbai Sd/- Rajhoo Bbarot Chairman Date : 26.03.2025

FORM NO. 16 [See Regulation 34(3)] BY ALL PERMISSIBLE MODE

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - III DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400703

RP NO. 160 OF 2024 WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY UNDER RULE 48 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993.

BANK OF INDIA V/S MRS. KAVITA VISHWAS THORAT & ORS.

To CD-1. MRS. KAVITA VISHWAS THORAT RESIDING AT - POST SCARLET SEDGE APARTMENT, FLAT NO. 1, OPP. KAWADE FARM, KORDE NAGAR, GANGAPUR ROAD, NASHIK, MAHARASHTRA-422005

CD-2. MR. VISHWAS VASANT THORAT RESIDING AT - POST SAI KRUPA ROW HOUSE NO. 04, SATPUR AMBIND LINK ROAD, DATTA MANDIR STOP, SATPUR, NASHIK, MAHARASHTRA-422005.

Whereas You the C D have failed to pay the sum of Rs. 29,20,564.00 (Rupees Twenty Nine Lakh Twenty Thousand Five Hundred Sixty Four Only) with interest and costs in respect of Recovery Certificate No. 160 of 2024 drawn up by the Presiding Officer on O.A No. 656 of 2017 DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3).

You are hereby prohibited and restrained, until further order, from transferring, alienating, creating third party interest, parting with possession, charging or dealing with the under mentioned properties in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benefit under such transfer, alienation, possession or charge.

DESCRIPTION OF PROPERTY FLAT NO. 1, ADMEASURING 115.89 SQ.MTRS. 1st FLOOR, SCARLET SEJ APARTMENT, S.NO. 74/1/2, PLOT NO. 2, MAUJE GANGAPUR SHIVAR, NASHIK, DIST-NASHIK

Given under my hand and the seal of the Tribunal, on this date : 11.03.2025.

Sd/- (DEEPA SUBRAMANIAN) RECOVERY OFFICER-III DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

PUBLIC NOTICE Notice is hereby given that I am investigating title of the following Property owned by ASTER BUSINESS RESEARCH PRIVATE LIMITED more particularly described in the Schedule hereunder.

Any person having any claim against the said Property by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise is hereby requested to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned within 14 days from this notice failing which the claim of such person/s will be deemed to have been waived/ abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

SCHEDULE OF THE SAID PROPERTY (i) Office Premises number 407 admeasuring 557 sq. ft built up area or thereabouts on the 4th floor of the building named and known as 'Dalamal Tower' constructed on land bearing Cadastral Survey Number 1955 of Fort Division situated at Plot Number 211, Nariman Point, Mumbai- 400021 (ii) 5 Shares of Rs.50/- each bearing distinctive numbers from 16 to 20 (both inclusive) under Share Certificate Number 4 of 'Dalamal Tower Premises Cooperative Society Limited'.

Advocate Harshit Shah 604 West View Heights, 220 Bhalchandra Road, Matunga (E), Mumbai 400019 Email - hdshah22@gmail.com

Dated 26th March 2025

Reppo Home Finance Limited WAGHOLI BRANCH: No.2, 1st Floor, Parijat Heights, Near Reliance Smart, Pune Nagar Road, Wagholi, Pune-412207

E - AUCTION SALE NOTICE Sale of Immovable Properties Mortgaged to Reppo Home Finance Ltd. Under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

Whereas the Borrower: Mr. Ujjwal Dalvi, W/o Mr. Kumar Dalvi, Co-Borrower: Mr. Kumar Digambar Dalvi, S/o Mr. Digambar, Guarantor: Mr. Suresh Magdam, S/o Mr. Ramchandra Magdam, Guarantor: Mr. Ramesh, S/o Mr. Lakhmichand, have borrowed money from Reppo Home Finance Limited, Wagholi Branch against the mortgage of the immovable property more fully described in the schedule hereunder. Since, the Borrowers failed to repay the loan amount, the Company has issued Demand Notice under Section 13(2) of the Sarfaesi Act, 2002 on 28.02.2024 calling upon them to repay the amount mentioned in the notice vide Loan Account No. 2261870471509 (Old A/c. No. 1471870001509) being ₹14,99,623/- with further interest from 13.02.2024 together with costs and expenses within 60 days from the date of the said notice.

Whereas the Borrower, Co-Borrower & Guarantor, having failed to pay the amount due to the Company as called for in the said demand notice, the Company has taken possession of the secured asset more fully described in the schedule hereunder by issuing Possession Notice under Section 13(4) of the Act on 08.07.2024.

Whereas the Borrower, Co-Borrower & Guarantor, having failed to pay the dues in full, the secured creditor, Reppo Home Finance Limited has decided to sell the under mentioned secured asset in 'As is where is condition' and 'As is what is condition' under Section 13(4) of the Act read with Rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 for realization of the debts due to the Company. The dues of the Borrower vide Loan Account No. 2261870471509 (Old A/c. No. 1471870001509) being ₹17,98,588/- as on 19.03.2025.

Date / Time of E - Auction: 26.04.2025, Between 11 a.m. and 12.00 Noon (with unlimited auto extension of 5 minutes)

Last Date & time for submitting E-Tenders: 25.04.2025, 04.00 p.m

DESCRIPTION OF THE PROPERTIES: All that piece and parcel of property bearing Flat No.301 on the Third Floor admeasuring 592 sq.ft., ie, 55.01 sq.mtrs. saleable area in the building known as Dwaraka constructed on the land comprised in Survey No.51, Hissa No. 7, Total area admeasuring 13 ares and Survey No.51, Hissa No.6, total area admeasuring 2 ares and out of that area admeasuring 01 are, situated at Village, Dehu, Taluka, Haveli, District Pune and within the limits of Pune Zilla Parishad and the said land is bounded as under: Boundaries for Survey No.51, Hissa No.7 admeasuring 13 ares. East by: Road and Saitish Vishnu Kalokhe property, South by: Kallias Vitthal Pansare property, West by: G o p a l Vishnu Kalokhe property, North by: Saitish Vishnu Kalokhe property, Boundaries for Survey No.51, Hissa No.6 admeasuring 1 are out 2 ares. East by: Road and Saitish Vishnu Kalokhe property, South by: property comprised in Survey No.51/7, West by: Gopal Vishnu Kalokhe property, North by: Saitish Vishnu Kalokhe property.

RESERVE PRICE ₹ 24,95,000/- EMD 10% of Reserve Price ₹ 2,49,500/- Minimum Bid Increment Amount ₹ 25,000/-

For E - Auction procedure, please contact M/s. C1 India Pvt. Ltd., Mr.Prabakaran - 7418281709. For inspection of the property the intending bidders may contact the Branch Head, Reppo Home Finance Limited, Wagholi Branch, on all working days between 10 a.m & 5 p.m. Contact Nos. 412207 & 9765111173.

Date: 22.03.2025 Authorised Officer, Reppo Home Finance Limited

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Code of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF ACTION TOUR GUIDE LIMITED

Table with 2 columns: Sr. No., NAME OF CORPORATE PERSON, ACTION TOUR GUIDE LIMITED

1 NAME OF CORPORATE PERSON Action Tour Guide Limited 2 DATE OF INCORPORATION OF CORPORATE PERSON 31/03/1995

3 AUTHORITY UNDER WHICH CORPORATE PERSON IS INCORPORATED/ REGISTERED Registrar of Companies Mumbai 4 CORPORATE IDENTITY NUMBER OF CORPORATE PERSON CIN No. U63000MH1995PLC087080

5 ADDRESS OF THE REGISTERED OFFICE AND PRINCIPAL OFFICE OF CORPORATE PERSON Registered Address: Plot No.369, Marol Maroshi Road, Marol, Andheri(East), Mumbai, Maharashtra, India, 400059

6 LIQUIDATION COMMENCEMENT DATE OF CORPORATE PERSON 25th March, 2025

7 NAME, ADDRESS, EMAIL ADDRESS, TELEPHONE NUMBER AND THE REGISTRATION NUMBER OF THE LIQUIDATOR Name: Mrs. Varsha Shyamprasad Limaye Email id: varsha.limaye@gmail.com Address : 303, Parag Wahini CHS Ltd, 126, Dahanukar Colony, Lane No. 4, Kothrud, PUNE 411 038 Mobile : 9422317111 Registration No: IBBI/IPA-003/IP-N00058/2017-18/10498

8 LAST DATE FOR SUBMISSION OF CLAIMS Within 30 days from the date of this Public announcement

Notice is hereby given that the ACTION TOUR GUIDE LIMITED has commenced voluntary liquidation on 25th March, 2025. The stakeholders of ACTION TOUR GUIDE LIMITED are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 23rd April, 2025 to the liquidator at the address mentioned against item 7.

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Name and Signature of Liquidator : Mrs. Varsha Shyamprasad Limaye Place: Pune Date: 26/03/2025

STANDARD INDUSTRIES LTD. Regd. Office : Flat No. 1, Ground Floor, Harsh Apartment, Plot No. 211, Sector-28, Vashi, Navi Mumbai-400 703. CIN: L17110MH1892PLC000089 Website: www.standardindustries.co E-mail: standardgrievances@rediffmail.com Tel: +91 22 27660004

TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) NOTICE is hereby given to the members pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules").

In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rules, all dividends remaining unpaid or unclaimed for a period of seven years from the date of transfer to the Unpaid Dividend Account are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF") established by the Central Government.

Shareholders are requested to note that the interim dividend declared during the Financial Year 2017-18 which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF on 31st July, 2025. The corresponding shares on which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years will also get due to be transferred as per the procedure set out in the Rules. In compliance with the Rules, the Company has individually communicated to the shareholders and the details of Shares liable for transfer to IEPF is being made available at our Company's website www.standardindustries.co

Concerned shareholders of the Company are hereby requested to claim the interim dividend declared during the Financial Year 2017-18 on or before 26th June, 2025, failing which the Company, with a view of adhering with the requirements of the Rules, shall transfer the respective unclaimed dividend(s) amount and corresponding shares to IEPF without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of Unclaimed Dividend amount and Shares so transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF by following the procedure prescribed in the Rules.

For further clarification or assistance, you may write to : KFIN Technologies Limited, Unit : Standard Industries Limited, Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032. Toll Free No. 1800-309-4001 Email : einward.ris@kfin.tech.com Website : www.kfintech.com

For Standard Industries Ltd. Tanaz B. Panthaki Vice President (Legal) & Company Secretary FCS : 2894

Place : Mumbai Date : 26th March 2025

STAN DARD I NDU STR I ES LTD

OSBI भारतीय स्टेट बैंक Retail Asset Centralised Processing Centre RACP - Thane, Dosti Flinnade, Galla No. 3, Plot E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Circle No. 22, Thane (W), 400 604. Email : rasec.thane@osbi.co.in

VEHICLE SALE NOTICE Notice To The Borrower Before Effecting The Sale Of Repossessed Vehicle This has reference to our earlier notices with respect to your belowmentioned loan account. On your failure to repay the dues, the Bank had reposessed the vehicle purchased under the loan amount.

Table with 4 columns: Name Of Borrower, Date of Notice, Loan Account No., Vehicle No.

Mr. Yogesh Narsingh Kamble, Old Khadi Machine, Workshop Cement Plot, Ulhasnagar-5, Pin Code-421005. As you have failed to repay the dues in spite of repeated reminders/reminders and repossession of the vehicle by the bank, it has been decided to sell the vehicle to recover the dues under the loan account. The bank shall sell the vehicle through public auction or private treaty or any other mode of sale for a price acceptable to the bank immediately on expiry of 7 days of expiry of this notice. You are given a final opportunity to repay the entire loan amount along with interest and other charges within 7 days failing which the vehicle shall be sold by the bank towards the amount due under the loan. In case the proceeds of the sale of the vehicle is insufficient to satisfy the entire dues of the loan amount, Bank shall initiate necessary legal action for recovery of the remaining dues to which you will be absolutely liable until full discharge.

YOURS FAITHFULLY, CHIEF MANAGER/ AUTHORISED OFFICER

NOTICE is hereby given to the public at large that my client i.e. SMT. VINAYA S. JAHAGIRDAR is the absolute owner in respect of the Residential Premises bearing Flat No. A/36, located on the 3rd Floor of Bilwalkunj Co-operative Housing Society Limited (Registration No. BOM / HSG / 4402 / June 1975 Dated 24/01/1975) (hereinafter referred to as "the said Society"), situated Near E.S.I.S. Hospital, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai - 400 082 (hereinafter referred to as "the said Premises") together with Five fully paid up shares of Rs. 50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 196 to 200 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 40 (hereinafter for the sake of brevity referred to as "the said Share Certificate No. 40") and additional Ninety-Eight fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 8469 to 8566 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 1039 (hereinafter for the sake of brevity referred to as "the said Share Certificate No. 1039") (hereinafter for the sake of brevity "the said Share Certificate No. 40" & "the said Share Certificate No. 1039" are collectively referred to as "the said Shares"). All the Original Agreements / Papers / Deeds / Documents in respect of the said Premises are lost / misplaced and even after diligent search the same are not traceable. My client is also not having the photocopies of all and / or any of the Agreements / Papers / Deeds / Documents in respect of the said Premises in her records. If any person/s / Bank / Financial Institution is having custody of all and / or any of the Original Papers / Agreements / Documents in respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect of the said Premises or any part thereof, including but not limited either by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, predecessor-in-title, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds, gift, encumbrance, family arrangement / settlement, decree or order of any Court of Law or any other authority, contracts, agreements, development right/s or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (Fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands, if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances.

Mumbai, Dated this 26th day of March, 2025. Sd/- VIKAS THAKKAR Advocate High Court

401/402, Sainath House, B.P.S. Cross Road No. 1, Near Sharon School, Mulund (West), Mumbai - 400 080

POSSESSION NOTICE Whereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notices to the borrower(s) Co-borrower(s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the date of receipt of the said notices, along with future interest as applicable incidental expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.

Table with 5 columns: Sr. No., Loan No., Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagee, 13(2) Notice Date (in Rs.) as on, Date/ Time of Possession

Description of the Property: All the piece and parcel of the immovable Property bearing House No.50, on the Ground Floor, Vasei Virar City Municipal Corporation Project No.CH02/15, Admeasuring 180 Square feet i.e., 16.72 Square Meters (Built up Area), Kopari Gaon, Near Satyanarayan Mandir, Lying being and situated at Village Kopari, Virar (East), Taluka Vasei, Dist. Palghar-401305.

Whereas the Borrower/s Co-Borrower/s Guarantor/s Mortgagee/s, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the Borrower/s mentioned herein above in particular and to the Public in general that the authorized officer of Jana Small Finance Bank Limited has taken possession of the properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrower/s Co-Borrower/s Guarantor/s Mortgagee/s mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties/ Secured assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.

Place: Thane Sd/- Authorized Officer, For Jana Small Finance Bank Limited Date: 26.03.2025

JANA SMALL FINANCE BANK (A Scheduled Commercial Bank) Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domtur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Chahalgatta, Bangalore-560071. Branch Office: Shop No.4 & 5, Ground Floor, Indiabulls Mint, Gladys Alvares Road, Hiranandani Meadows, Pokhran Road, Thane West-400610.

ASSETS CARE & RECONSTRUCTION ENTERPRISE LTD. (ACRE) CIN : U65993DL2002PLC115769 Regd. Office : 14th Floor, EROS Corporate Tower, Nehru Place, New Delhi-110019 E-mail : acre.acre@acreindia.in, Website : www.acreindia.in Corporate Office : Unit No. 502, C Wing, One BKC, Plot No. C - 66, G - Block, Bandra Kurla Complex, Mumbai - 400051. Tel : 022 68643101

POSSESSION NOTICE (for immovable property) Whereas, The Authorized Officer of INDIABULLS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED ("INDIABULLS ARC") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 28.02.2022 calling upon the Borrowers CHANDRESH G SANGHAVI ALIAS CHANDRESH GULABCHAND SANGHAVI, DIPTI CHANDRESH SANGHAVI ALIAS DIPTI C SANGHAVI AND KRUPESH GULABCHAND SANGHAVI to repay the amount mentioned in the Notice being Rs. 46,48,649 (Rupees Forty Six Lakhs Forty-Eight Thousand Six Hundred Forty Nine Only) against Loan Account No. C0030XXIII-2 (Earlier Loan Account No. HLPAND00497468 of A/c) as on 17.02.2022 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice. Earlier IHFL (now known as SAMMAAN CAPITAL LTD) has assigned all its rights, title and interest of the above loan account in favor of Indiabulls Asset Reconstruction Company Ltd. as Trustee of Indiabulls ARC- XXIII, Trust by way of an Assignment Agreement dated 31.12.2021 Further Indiabulls Asset Reconstruction Company Ltd. as Trustee of Indiabulls ARC- XXIII, Trust has assigned all its rights, title and interest of the above loan account in favor of Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. ("ACRE") by way of an Assignment Agreement dated 29.06.2022 and Loan Account has been renumbered as Loan Account No. C0030XXIII-2 in books of ACRE.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 20.03.2025.

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. for an amount of Rs. 46,48,649 (Rupees Forty Six Lakhs Forty Eight Thousand Six Hundred Forty Nine Only) as on 17.02.2022 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY (IES) FLAT 1503, 15TH FLOOR, CARPET AREA ADMEASURING ABOUT 680 SQ. FT., IN A-WING, OF THE BUILDING KNOWN AS PARASMANI TOWERS, CONSTRUCTED ON THE LAND, SITUATE AT 95 NAIGAON CROSS ROAD, MMSG MARG, DADAR (E), MUMBAI BEARING CADASTRAL SURVEY NO. 103, OF DADAR NAIGAON DIVISION, NEAR DADAR RAILWAY STATION, DADAR EAST, MUMBAI-400014, MAHARASHTRA.

Date : 20.03.2025 Sd/- Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. Place: MUMBAI (102-TRUST)

For any grievance you may contact Mr. Mohd Sharif Malik, Grievance Redressal Officer, Phone No. 011-66115609, Email: complaint@acreindia.in. The detailed policy on Grievance Redressal Mechanism within the organisation can be accessed at https://www.acreindia.in

PUBLIC NOTICE is hereby given that the original agreement dated 07.11.2001 between Satyam Realtors Pvt. Ltd. and Sanjay Shankar Murudkar in respect of flat no. C-205, Dheeraj Residency Cooperative Housing Society Ltd., Opp. Oshiwara Bus Depot, Goregaon West, Mumbai - 400 104 is lost and Police complaint is lodged on 22/03/2025.

Any person finding it and returning it to the undersigned will be suitably rewarded. Sd/-

Advocate Prashant Surve
4/45, D.N. Nagar Deep Society,
J.P. Road, Andheri (W), Mumbai - 53.

BOI
Bank of India
Relationship beyond banking

मिंबंडी शाखा : २५५, कासार आळी, मिंबंडी, महाराष्ट्र, ४२१३०९
ईमेल : Bhiwandi.NaviMumbai@bankofindia.co.in

जनतेसाठी सूचना - तारण सोने/जवाहर/दागिण्यांचा लिलाव रद्द

सोने कर्ज कर्जदार त्यांचे कायदेशीर वारस, सोने जवाहर/दागिण्यांचा व्यवसायत असलेल्या व्यक्तींना सूचना याद्वारे देण्यात येते की, ०८.०३.२०२३ रोजी फ्री प्रेस जनते आणि नवशक्तीमध्ये प्रकाशित वर, ज्योती फौजन केवळच्या छायापत्रावर २६.०३.२०२५ रोजी निविदात लिलाव हा कंत्राट इतर प्रभाव आणि न लावलेल्या व्याजासह सधर कर्ज छायापत्रातील संपूर्ण बकबाकी कर्जदारांनी चुकती केल्यामुळे रद्द करण्यात आली आहे.

सही/-
शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ बरौदा
Bank of Baroda

रिजल व्हडल असेट रिकव्हरी प्रांच, एमएफएआरएआर, मुंबई, महाराष्ट्र, दिव्यात प्राशन संदर्भात, कॅव्हिअर रोड, कोणार्थी (५), मुंबई-४००१०२, ईमेल : sarmm@bankofbaroda.co.in

कळना सूचना
(नियम ८(१)) (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी,
निम्नस्थावकीर हा बँक ऑफ बरौदाचे, आरओएसएआरबी, एमएफएआरएआर शाखेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिम्प्लिफाइड प्रोसेस अँड रिकव्हरीअन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिम्प्लिफाई इंडेन्ट अँड, २०२२ आणि कलम १३(१२) सहाचता सिम्प्लिफाई इंडेन्ट (एफोर्समेंट) कलम, २०२२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०-०८-२०१६ रोजी एक मागील सूचना जारी करून कर्जदार व. राणी फामास अँड प्रॉप्रायटर फारिस्त हुसेन शाकीर शेख आणि त्यांच्या हर्मादार श्रीमती सीमा फारिस्त शेख यांना सूचनेत नमूद केलेली रकम म्हणजेच रु.७८.६० लाख (रुपये अठ्ठावसत लाख साठ हजार सात) २६-०८-२०१६ रोजी अधिक व्याज आणि उच्च प्रभाव या रकमेची परतफेड सधर सूचना प्राप्तीच्या सारथ्यामार्फत ६ दिवसांत करण्यात याविलेले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असतील तरत्याने, याद्वारे कर्जदार आणि संस्थांना जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्थावकीरानी खालील बर्नात मिळकतीच्या कळना सधर अर्थाच्या कलम १३ च्या उप कलम (४) सहाचता सिम्प्लिफाई इंडेन्ट (एफोर्समेंट) कलम, २०२२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २४ मार्च, २०२५ रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार आणि संस्थांना जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीची व्यवहार कर नवी व सधर मिळकतीची केलेला कोणाचाही व्यवहार बँक ऑफ बरौदा च्या कलम रु.७८.६० लाख (रुपये अठ्ठावसत लाख साठ हजार सात) २६-०८-२०१६ रोजीस अधिक व्याज आणि उच्च प्रभावाच्या अधीन राहिल.

तारण मातांच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात अर्थाच्या कलम १३(८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे/हर्मादारांचे/माहाराष्ट्राचे लक्ष वेचून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन :
इंटर-विहार रिसिडेन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील ७ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. बी-७२२, मुमारे ७८.५४, बी. मीटर (वर्ग क्षेत्र) + ९.४९ बी. मीटर (टॅक्स क्षेत्र) असलेला. प्लॉट क्र. १८, सेक्टर-३६, कामोटे, नवी मुंबई-४२१३०९, श्री. फारिस्त हुसेन शाकीर मोहम्मदीन शेख आणि श्रीमती सीमा फारिस्त शेख यांच्या नावा वर आहे.

सही/-
विभाग प्रमुख
मुष्ट व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी
बँक ऑफ बरौदा

दिनांक : २४-०३-२०२५
ठिकाण : कामोटे, नवी मुंबई

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जमिनी कळविण्यात येते की माझे अशी कोणतीही संपत्ती किंवा संपत्तीचा हक्क मला प्राप्त झालेला आहे. मी सिम्प्लिफाई प्रोसेस अँड रिकव्हरीअन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिम्प्लिफाई इंडेन्ट अँड, २०२२ आणि कलम १३(१२) सहाचता सिम्प्लिफाई इंडेन्ट (एफोर्समेंट) कलम, २०२२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०-०८-२०१६ रोजी एक मागील सूचना जारी करून कर्जदार व. राणी फामास अँड प्रॉप्रायटर फारिस्त हुसेन शाकीर शेख आणि त्यांच्या हर्मादार श्रीमती सीमा फारिस्त शेख यांना सूचनेत नमूद केलेली रकम म्हणजेच रु.७८.६० लाख (रुपये अठ्ठावसत लाख साठ हजार सात) २६-०८-२०१६ रोजीस अधिक व्याज आणि उच्च प्रभावाच्या अधीन राहिल.

तारण मातांच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात अर्थाच्या कलम १३(८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे/हर्मादारांचे/माहाराष्ट्राचे लक्ष वेचून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन :
इंटर-विहार रिसिडेन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील ७ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. बी-७२२, मुमारे ७८.५४, बी. मीटर (वर्ग क्षेत्र) + ९.४९ बी. मीटर (टॅक्स क्षेत्र) असलेला. प्लॉट क्र. १८, सेक्टर-३६, कामोटे, नवी मुंबई-४२१३०९, श्री. फारिस्त हुसेन शाकीर मोहम्मदीन शेख आणि श्रीमती सीमा फारिस्त शेख यांच्या नावा वर आहे.

सही/-
विभाग प्रमुख
मुष्ट व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी
बँक ऑफ बरौदा

दिनांक : २४-०३-२०२५
ठिकाण : कामोटे, नवी मुंबई

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई-निविदा सूचना क्र./०५/२०२५ (मुदतवाद)

दि. ०७/०३/२०२५ रोजी दे. नवशक्ति, मुंबई या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या निविदा सूचना क्र. ०५ सन २०२५ मधील खालील कामासाठी ई-निविदा उपलब्ध होण्याचा कालावधी खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	कामाचे नाव
१	बारामती औद्योगिक क्षेत्र, भिंगवण व पणदरे औद्योगिक क्षेत्र ... रस्ते देखभाल व दुस्स्ती ... औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमण हटविणे.
२	अहिल्यानगर औद्योगिक क्षेत्र ... पाणीपुरवठ्याची देखभाल व दुस्स्ती ... पंपिंग मशानांच्या देखभाल व दुस्स्तीसाठी एक वर्षाकरिता मुष्टयुक्त पावण्याबाबत.
३	का.अ., मअंविम, विववां, विभागांतर्गत अहिल्यानगर उपविभाग, अहिल्यानगर
१	बारामती औद्योगिक क्षेत्र, भिंगवण व पणदरे औद्योगिक क्षेत्र ... रस्ते देखभाल व दुस्स्ती ... औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमण हटविणे.
२	अहिल्यानगर औद्योगिक क्षेत्र ... पाणीपुरवठ्याची देखभाल व दुस्स्ती ... पंपिंग मशानांच्या देखभाल व दुस्स्तीसाठी एक वर्षाकरिता मुष्टयुक्त पावण्याबाबत.
३	का.अ., मअंविम, विववां, विभागांतर्गत अहिल्यानगर उपविभाग, अहिल्यानगर
१	कोल्हापूर उद्योग भवन येथील म.ओ.वि.म. च्या प्रादेशिक कार्यालयामध्ये फाईल मोबाईल स्टोरेज कॅबिनेट सिस्टमचा पुरवठा करून जागेवर बसविणे.

वरील कामाची कोरी ई-निविदा (www.mahatenders.gov.in) संकेतस्थळावर उपलब्ध होण्याचा कालावधी वाढविण्यात आला असून सधर कालावधी दि. २६/०३/२०२५ ते दि. ०४/०४/२०२५ पर्यंत आहे. या व्यतिरिक्त निविदा सूचनेमधील इतर बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, आमचे पत्रकार ज्योती गाय मीने पाईदर, पोटदुकी या तुळशी ठाणे आणि मिरा पाईदर महानगरपालिकेच्या स्वकडील मालकी मिळकत खर्च नं. ५८० (जुना) मज्यासह सर्व नं. २२२ (नविन), हिस्सा नं. १४ क्षेत्रकम १२१० बी. मीटर, ही सी हॉल शाह यांचेकडून विकण्याचे ठरविले आहे. सधर मिळकतीचे संपर्कना कोणाही व्यक्तीचा अथवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा हितसंबंध नाही अथवा असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून सधर व्यवहार पूर्ण केला जाईल व मुदतीनंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. आपला विश्वासू अँड. आदेश जी. पाटील वकिल उच्च न्यायालय पत्ता: २०२ स्पान इयुलेक्स डि - मार्ट जवळ, भाईदर (प), ता. व जि. ठाणे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई-निविदा सूचना क्रमांक/२१/सन २०२४-२०२५
करीता शुध्दीपत्रक क्र. १

दिनांक ०८/०३/२०२५ रोजी दे. नवशक्ति (राज्यस्तर) या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या निविदा सूचना क्र. २१ सन २०२४-२५ मधील खालील कामाच्या निविदेचा तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळावर उपलब्धतेचा कालावधी वाढविण्याबाबत शुध्दीपत्रक देण्यात येत आहे.

अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रुपये	ई निविदेचा वाढविण्यात आलेला कालावधी
अ	का. अ., मअंविम, विववां, विभागांतर्गत उद्योग भवन, छत्रपती संभाजीनगर	२,५२,९४,८३६/-	२७/०३/२०२५
१	नंदूबार (भालेर) औद्योगिक क्षेत्र ... भालेर औद्योगिक क्षेत्रात अस्त्रकोणी पथदिवे, एलईडी फिटिंगसह उभारणे व कार्यान्वित करणे आणि अनुषंगिक कामे करणे.		२७/०३/२०२५

सधर कामाची ई-निविदा (<https://mahatenders.gov.in>) संकेतस्थळावर उपलब्ध राहिल. निविदा सूचना आण निविदा सूचनेतील कोणताही भाग कोणताही पूर्ण सूचना न देता रद्द करण्याचा अथवा राखून ठेवण्याचा तसेच सुधारणा करण्याचा हक्क म.ओ. वि. महामंडळाने राखून ठेवला आहे.

अटलांटा लिमिटेड
कॉर्पोरेट ऑडिटर क. (सं.आयएचए) प्लॅट ६४००एमएच१९८०पलीसी०३१८२
नॉनप्लूअर कार्यालय : ५०२, सुभाष चॅम्बर्स, वींग देवदाई रोड, लालबाग, मुंबई - ४०० ०३३ फोन : ११-२२२२-९२०९११११
ईमेल: mail@atlanta.limited.in, वेबसाईट: www.atlantalimited.in

सूचना
इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ("आयपीएफ") कडे इकटि रोअर्सचे हस्तांतर

कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या कलम १२२(६) आणि इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अर्बारीट (अकाऊंटिंग ऑडिट, ट्रांसफर अँड रिफंड) कलम २०१६ सह वेळोवेळी प्रचलित कोणत्याही संधिबद्ध सुधारणा किंवा दुस्स्तीच्या तरतुदींना अनुसरून कंपनीच्या भागधारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की **विनोदी चर्च २०१६-१७ कालावधीत लाभांश** जो सात वर्षांच्या कालावधीकरिता द्यावयात राहिलेला आहे तो आयपीएफकडे देण्यात येणार आहे. संसद जोअर्स न्यायालयीन लाभांश सात वर्षांकरिता द्यावयात राहिलेला आहे हे सुद्धा रक्कममधील नमुद्र प्रक्रियेनुसार हस्तांतरित करण्यात येतील. रक्कमच्या अनुषंगानत कंपनीने वरील रक्कमनुसार आयपीएफकडे त्यांचे रोअर्स हस्तांतरित होण्याचा संभव आहे, त्या संबंधित भागधारकांना वैयक्तीकरित्या कळवले आहे.

सधर संबंधित रूपया खालील नोंदी घ्याव्यात:

ए) प्रत्यक्ष कृपा खालील नोंदी घ्याव्यात:
क) आयपीएफकडे हस्तांतरित केला जाईल. मूळ रोअर प्रमाणपत्र जे गुणवत्ता नोंदी मॅनेजिंग आणि तुम्ही धारण केलेले आहे ते आपोआप रद्द होईल.

बी) **ग्लेनकॉर्पोरेशन म्युच्युअल फंड रोअर्स धारणेच्या बाबतीत** : तुम्हें डिमेंट खाते आयपीएफ कडे संभालणे रोअर्ससाठी खर्ची टाकण्यात येईल.

कृपा नोंद घ्यावी की सधर रक्कमनुसार आयपीएफकडे हस्तांतरित द्यावयात राहिलेला रकम आणि रोअर्सचा संदर्भत कंपनीच्या विरोधात द्यावा करता येणार नाही. हि सुचना नोंद घ्यावी की संबंधित भागधारक अंतर्गत विहित प्रमाण आयपीएफ -५ मध्ये अर्ज करून आणि कंपनीच्या नोंडल अधिकाऱ्यांकडे आयपीएफ-५ मध्ये समाविष्ट आवश्यक दस्तावेजांच्या प्रत्यक्ष प्राप्त पाठवून देण्यात येण्यात येईल. कोणत्याही व्यक्तीच्या द्यावा कर शकतात. संबंधित भागधारकांना पुढे नोंद घ्याव्याची विनंती करण्यात येते की अशा रोअर्सवरील उपाजित भविष्यातील सर्व लाभ सुद्धा आयपीएफकडे हस्तांतरित करण्यात येतील.

वरील विषयावर भागधारकांना कोणताही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास ते कंपनीचे रिजिस्टर आणि ट्रांसफर पॉइंटस म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड, इन्ट्रिगुटेड अटलांटा लिमिटेड, पत्ता : सेलेमिया, टॉवर-बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, गचीबोवली फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकमगुडा, हैदराबाद, ५०००३२, टोल क्र. १८००-३०९४-००१ ईमेल : einward.nis@kavya.com यांना संपर्क करू शकतात.

अटलांटा लिमिटेड करिता
सही/-
राष्ट्र बारोट
अध्यक्ष

ठिकाण : मुंबई
दिनांक : २६.०३.२०२५

जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मीजे देवदळ, तालुका वरसई, जिःला पालघर येथील सर्व नं. ४९, हिस्सा नं. ६, क्षेत्र २७,००.०० आर. बी. मी. आकार रु. ६,५४,०००.०० ही जमीन मिळकत श्री. किशोर आनंद शेठ्टी ह्यांच्या मालकी कब्जे वहीवादीची व उभारणीसाठी असून सधर जमीन मिळकत त्यांच्याकडून आमचे अधिकाऱ्यांनी कायम विकत घेण्याचे ठरविलेले आहे. तरी सधर मिळकतीवर कोणाही इस्माचा अथवा संस्थेचा वारसाहक, अधिकार, विक्री, हितसंबंध, दावा, गणना, दावा, तारण, भाडेदत्त इत्यादी असेल तर त्यांनी सधर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर १४ दिवसांचे आंत निम्नस्थावकीराराच्या आदीच होऊ सविस्त संदर्भित समोर, मोखिवर, वरसई पु. ता. वरसई, जि. पालघर ४०१२०८ ह्या पत्त्यावर लेखी कळवावे अथवा कोणाचाही तसा हक्क हितसंबंध नाही असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल ह्याची कृपा नोंद घ्यावी.

अँड. राकेश नाना भोईर

AXIS BANK LTD.

नोंदीपूत कार्यालय - अक्सिस बँक लि., 'उवा मजला, समथेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन एलिफिज जवळ, अहमदाबाद - 380006. शाखेचा पत्ता - अक्सिस बँक लि., पाचा मजला, गिगाळेकरा, एनपीसी -1, टीपीबी इन्स्टीट्यूट रोड, मुगलसरा रोड, ऐरोली, नवी मुंबई - 400708.

(नियम ८(१) ताबा सूचना)

नॉदीपूत कार्यालय - अक्सिस बँक लि., 'उवा मजला, समथेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन एलिफिज जवळ, अहमदाबाद - 380006. शाखेचा पत्ता - अक्सिस बँक लि., पाचा मजला, गिगाळेकरा, एनपीसी -1, टीपीबी इन्स्टीट्यूट रोड, मुगलसरा रोड, ऐरोली, नवी मुंबई - 400708.

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १ मुंबई येथे

भासा कल्याण, शिव मंगलप, निविदा आता घेणार.

एम्पटीएलव्हा, २२, मजला, कुवळा मॉडेल, कुवळा, मुंबई ४०० ००४

पुढील तारिख: ०१.०४.२०२५ पर्यंत

यसुली कायदाही क्र. ११२ सन २०२४

आयपीएचआर बँक लि.
प्रमाणपत्र धारक
विक्रम
म. एम्पटी कन्स्ट्रक्ट आणि अन्य
प्रमाणपत्र कर्जदार
सागीणी सुचना

प्रति,
१. म. एम्पटी कन्स्ट्रक्ट, एकवध प्रोग्रांमशी ज्याच्या पत्ता येथे एम्पटी कन्स्ट्रक्ट, वीर, सिक्रेट हट टाऊन, जनाप चोक जवळ, यानोवारी प्लॉट ४११ ०६०.
२. सीबी सॉल्यूशन्स लिमिटेड, कंपनीकडे अँड १९५६ कलम १२२(६) अन्वये घ्यावयात असलेल्या नवीन वसुली अर्जावर कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा हितसंबंध नाही अथवा असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून सधर व्यवहार पूर्ण केला जाईल व मुदतीनंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. आपला विश्वासू अँड. आदेश जी. पाटील वकिल उच्च न्यायालय पत्ता: २०२ स्पान इयुलेक्स डि - मार्ट जवळ, भाईदर (प), ता. व जि. ठाणे.

यसुली कायदाही क्र. ११२ सन २०२४

आयपीएचआर बँक लि.
प्रमाणपत्र धारक
विक्रम
म. एम्पटी कन्स्ट्रक्ट आणि अन्य
प्रमाणपत्र कर्जदार
सागीणी सुचना

प्रति,
१. म. एम्पटी कन्स्ट्रक्ट, एकवध प्रोग्रांमशी ज्याच्या पत्ता येथे एम्पटी कन्स्ट्रक्ट, वीर, सिक्रेट हट टाऊन, जनाप चोक जवळ, यानोवारी प्लॉट ४११ ०६०.
२. सीबी सॉल्यूशन्स लिमिटेड, कंपनीकडे अँड १९५६ कलम १२२(६) अन्वये घ्यावयात असलेल्या नवीन वसुली अर्जावर कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा हितसंबंध नाही अथवा असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून सधर व्यवहार पूर्ण केला जाईल व मुदतीनंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. आपला विश्वासू अँड. आदेश जी. पाटील वकिल उच्च न्यायालय पत्ता: २०२ स्पान इयुलेक्स डि - मार्ट जवळ, भाईदर (प), ता. व जि. ठाणे.

जाहीर सूचना

तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, माझे अशिल (१) श्री रमेश नरहरी जोशी आणि (२) श्री नयनकुमार हरीराम डवडा हे गोपबर्धन नगर, एल.बी.एम. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८० येथे स्थित "मुलुंड भवना को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" (नोदीपूत क्रमांक बीओएम/एएमएसी/टी/६३०५, सन १९८४, दिनांक ०४/०४/१९८४) (यानंतर "सधर सोसायटी" म्हणून ओळखले जाईल) च्या ई विंग मध्ये ४ या मजल्यावर रहिवासी परिसर धारक ई/१९ (यानंतर "सधर सधनेत" म्हणून उल्लेख) सह शेअर प्रमाणपत्र क्र. ८ अंतर्गत रु. ५०/- चे प्रत्येकी पाच पूर्ण शेअर्स सधर सोसायटी धारक विभिन्न क्र. २८६ ते २९० (दोन्ही समाविष्ट) (यानंतर "सधर रोअर्स" म्हणून उल्लेख) हे संयुक्तित्व्या मालक आहेत. सधर परिसराच्या संदर्भात दस्तावेजाची सुचवला १) श्री राम विठ्ठल सधर २) श्री किशोर शाहिलाल सधर ३) श्री भूदूर बाघी पटना यांच्यामुळे दिनांक १० फेब्रुवारी १९८४ रोजी दुरुस्त करार. ३) श्री भूदूर बाघी पटना आणि श्री प्रियुष पदमशी ठरव यांच्यामुळे दिनांक २७ जुलै १९९९ रोजी तिसरा करार. ४) श्री प्रियुष पदमशी ठरव आणि माझे अशिल (१) श्री रमेश नरहरी जोशी व (२) श्री नयनकुमार हरीराम डवडा यांच्यामुळे दिनांक १२ डिसेंबर २००५ रोजी चौथा करार. सधर परिसराच्या संदर्भात वरीलकी पहिला आणि दुसरा करार सद्या हवालते / गहाळ असून, सधनेपरी शोध घेतल्यानंतरही मिळत आलेले नाहीत. कोणत्याही व्यक्तीच्या संकेत/विक्रीचे संस्थेस जर वरील पहिला आणि दुसरा करार यांची मूळ तप तय्यार असेल आणि/किंवा सधर सधनेत किंवा तिच्या कोणत्याही भागधार कोणत्याही प्रकारचा हक्क, नाव, हितसंबंध, दावा, मागील जमिने असेल जसे की विक्री, अदलाबदल, भाडेपट्टी, भाड्याने, प्रोट-भाड्याने, विक्री अँड लाससल, मार्गाधिकार, सुविधाधिकार, भाडेकरार, वास्तव्य, अधिहारकता, गणना, वारसाहक, पुर्तुगीजा हक्क, अंतर्गत, उतराधिकार, भेट, धारणाधिकार, प्रभाव, देखभाल, ट्रस्ट, मूळ रक्कमसंप्रेषणाचा ताबा, अडथळा, कौटुंबिक व्यवस्था / तडोडो, कोणत्याही न्यायालयाचा आदेश / हुकूम, करार, विकास हक्क, इत्यादी स्वरूपाचा हक्क असल्यास, त्यांनी आपले दावे संबंधित पुराव्यांसह खालील पत्त्यावर या जाहीर सूचनांचा प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कळवावे, कसूर केल्यास, असे गृहीत धरले जाईल की, सधर सधनेत संदर्भात कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असे गृहीत धरले जाणारे त्यागिलेल्या व/किंवा परित्यागिलेल्या मानल्या जातील. त्यानंतर सधर सधनेतका नामाधिकार पूर्ण, पणन्याय व अडथळासहित असल्याचे मानले जाईल.

मुंबई, दिनांक : २६ मार्च २०२५

सही/-
विकास ठरव
वकील, उच्च न्यायालय
४०१/४०२, साईनाथ हाऊस, सी.पी.से. फ्रॉस रोड नं. १,
शंरिन स्कूलजवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणसमोर
मुंबई खंडपती, मुंबई येथे
कंपनी अर्ज क्र. सी.ए. (सीए) ३४(एम्बी)/२०२५
फॉर्म क्र. सीएए. (३)

(कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० (३) आणि नियम ६ व ७ अंतर्गत)

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३० (३) अन्वये हस्तांतरित केलेल्या (हस्तांतर) व्यवस्था आणि विलीनीकरण) नियम, २०१६ च्या बाबतीत कॉन्सेन्सुस प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. २ सह कलान रिटेल लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ३ सह कम्पट युनिट्स प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ४ सह स्टारगिफ कॅल्च्यु चेंज अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ५ सह कलान प्रॅटिफॉर्म लिमिटेड ... हस्तांतरक/ विलीनीकरण होणाऱ्या/अर्जदार कंपनी क्र. ६ च्या बाबतीत

सधर आणि मध्ये

श्रीला फोम लिमिटेड
कंपनी अधिनियम, १९५६ च्या कलम २३० (३) आणि नियम ६ व ७ अंतर्गत

प्राधिकृत प्रतिनिधी: श्री. मो. कळनास अहमद यांच्यामार्फत

नोंदीपूत कार्यालय: १००२ ते १००६, इन्ट्रिगुटेड अटलांटा एमएच१९८० पलीसी ०३१८२, मुंबई-४०००३३

सह आयडी: investorrelation@sheelafoam.com

...अर्जदार
(मूळ प्रतिवादी क्र. २)

श्री. सधरासारा सधरास दूबे
वर्ग ८१ वर्ग, पॅसा: व्यवसाय, मातंगी रहिवासी, राहणार फ्लॅट क्र. ४, पुणे कॅम्पस, चिंतामणी पटेल रोड, काव्हिरी (पूर्व), मुंबई-४००१०१

द्राव तालुका मुलगा आणि पत्नी रुद्रकमुलुवराज

प्रकार स्वतंत्रतापत्र दूबे, वर्ग: ६० वर्ग, पॅसा: माहिती नारी, मातंगी रहिवासी, न्याया चना खोली क्र. ४, पुणे कॅम्पस, चिंतामणी पटेल रोड, काव्हिरी (पूर्व), मुंबई-४००१०१.

...प्रतिवादी क्र. १ (मूळ वादी)

मे. के.सिंहा प्रेम स्टोअर्स
द्राव तिचे प्रॉप्रायटरी श्री. श्यामी पंढरी, ज्यांचा पत्ता दहा रोड, १, दूबे कॅम्पस, मुहस मोदी रोड (पूर्व) चिंतामणी पटेल रोड असा ज्ञात, काव्हिरी (पूर्व), मुंबई-४००१०१.

...प्रतिवादी क्र. २ (मूळ प्रतिवादी क्र. १)

श्री. पाचबाई पटेल
वर्ग ५५ वर्ग, पॅसा: माहिती नारी, मातंगी रहिवासी, पत्त्या पत्ता दहा रोड, १, दूबे कॅम्पस, मुहस मोदी रोड, पूर्वी चिंतामणी पटेल रोड असा ज्ञात, काव्हिरी (पूर्व), मुंबई-४००१०१.

...प्रतिवादी क्र. ३ (मूळ प्रतिवादी क्र. ३)

श्री. विजय पाचबाई पटेल
वर्ग ४४ वर्ग, पॅसा: व्यवसाय, सधरास पत्ता दहा रोड, १, दूबे कॅम्पस, मुहस मोदी रोड, पूर्वी चिंतामणी पटेल रोड असा ज्ञात, काव्हिरी (पूर्व), मुंबई-४००१०१.

...प्रतिवादी क्र. ४ (मूळ प्रतिवादी क्र. ४)

महावीर कन्स्ट्रक्शन
(सिंह) (अहमदाबाद), बी/२, दिव्य टॉल अगार्टिड, सोनी नागव रोड, काव्हिरी (पश्चिम), मुंबई ४०००६०. हा मुलुंड पत्ता: १०१, सीनर भवन, एल. बी. जॉन रोड क्र. ४, पटेल नगर मागे, काव्हिरी (पश्चिम), मुंबई ४०००६०.

...प्रतिवादी क्र. ५ (मूळ प्रतिवादी क्र. ५)

प्रति,
वरील सूचनाचे अधिनियम क्र. १ (मूळ प्रतिवादी क्र. १) अन्वये हस्तांतरित केलेल्या (हस्तांतर) व्यवस्था आणि विलीनीकरण) नियम, २०१६ च्या बाबतीत कॉन्सेन्सुस प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. २ सह कलान रिटेल लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ३ सह कम्पट युनिट्स प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ४ सह स्टारगिफ कॅल्च्यु चेंज अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ५ सह कलान प्रॅटिफॉर्म लिमिटेड ... हस्तांतरक/ विलीनीकरण होणाऱ्या/अर्जदार कंपनी क्र. ६ च्या बाबतीत

सधरासारा सधरास दूबे यांनी या न्यायाधिकरणच्या मुंबई खंडपतीने दिनांक १२ मार्च, २०२५ रोजीच्या आदेशानुसार, श्रीला फोम लिमिटेडच्या सधरासारा सधरास दूबे यांच्याकडून इन्ट्रिगुटेड लिमिटेड (हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. १), कॅन्व्हॉस कॉन्सेन्सुस प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड (हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. २), कलान रिटेल लिमिटेड (हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ३), कम्पट युनिट्स प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड (हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ४), स्टारगिफ कॅल्च्यु चेंज अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड (हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ५) सह कलान प्रॅटिफॉर्म लिमिटेड (हस्तांतरक/विलीनीकरण होणाऱ्या/अर्जदार कंपनी क्र. ६ सह आणि मध्ये यांचे श्रीला फोम लिमिटेड (विलीनीकरण झालेला/अर्जदार कंपनी क्र. ७) आणि त्यांचे संबंधित सधरासारा सधरास दूबे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० (३) अन्वये हस्तांतरित केलेल्या (हस्तांतर) व्यवस्था आणि विलीनीकरण) नियम, २०१६ च्या बाबतीत कॉन्सेन्सुस प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. २ सह कलान रिटेल लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ३ सह कम्पट युनिट्स प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ४ सह स्टारगिफ कॅल्च्यु चेंज अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रॉव्हिडेन्ट लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ५ सह कलान प्रॅटिफॉर्म लिमिटेड ... हस्तांतरक/ विलीनीकरण होणाऱ्या/अर्जदार कंपनी क्र. ६ च्या बाबतीत

सधरासारा सधरास दूबे यांनी या न्यायाधिकरणच्या मुंबई खंडपतीने दिनांक १२ मार्च, २०२५ रोजीच्या आदेशानुसार, श्रीला फोम लिमिटेडच्या सधरासारा सधरास दूबे यांच्याकडून इन्ट्रिगुटेड लिमिटेड (हस्तांतरक/अर्जदार कंपनी